MODERN ENGINEERING AND PROJECTS LIMITED

56E, Hemanta Basu Sarani, Old 4 BBD Bagh East Room No 14A, Kolkata - 700 001

Formerly Known as MODERN CONVERTERS LIMITED

Email Id: info@modernconvertors.com Website: www.modernconvertors.com CIN: L0:1132WB1946PLC013314

Ph:022 66666007

Corporate Office: Unit No. 103 and Unit No. 104, 10th Floor, FREE PRESS HOUSE, Plot No. 215, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai – 400 021

To
Department of Corporate Services,
BSE Limited,
25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Subject: Newspaper Advertisement of Audited Financial Results for the year ended March 31, 2022

**SCRIP CODE: 539762** 

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the extract copies of newspaper advertisement clippings of audited financial results of the Company for the year ended March 31, 2022 published in "The Financial Express" an English Daily and "Pratahkal Marathi" a Regional Daily, on JUNE 02, 2022.

Kindly take the same on record.

Thanking you,

FOR MODERN ENGINEERING AND PROJECTS LIMITED (Formerly known as MODERN CONVERTERS LIMITED)

Sukhdeep Singh Gill Digitally signed by Sukhdeep Singh Gill Date: 2022.06.03 13:00:49 +05'30'

**SUKHDEEP SINGH** 

Director (DIN: 07722411)

**Encl: As above** 

www. pratahkal.com

मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) : वर्ष

२०२१-२२ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँक

ऑफ महाराष्ट्र ने कर्ज आणि ठेवींच्या वाढींच्या

टक्केवारीमध्ये अव्वल कामगिरी करणारी बँक

म्हणून स्थान पटकावले आहे. उपलब्ध झालेल्या

माहितीनुसार मार्च २०२२ च्या अखेरीस बँक

ऑफ महाराष्ट्रने सकल कर्ज व्यवहारात २६ टक्के

वाढ नोंदवून १,३५,२४० कोटी रुपयांची नोंद

केली आहे. त्यापाठोपाठ स्टेट बँक ऑफ इंडिया

आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांनी अनुक्रमे

१०.२७ टक्के आणि ९.६६ टक्के वाढ नोंदविली

आहे. तथापि आकडेवारीचा विचार करता भारतीय

स्टेट बँकेचा एकूण कर्जे व्यवहार २४,०६,७६१

दि,

विक्रीचे

आधारावर

करण्यात

असल्याने

कंपन्यांच्या

विक्रीवर

लक्ष्मी सार्द सहकारी गहनिर्माण संस्था मर्यादित

(नोंदणी कं . टिएनए / के . एल एन/ एच एस जी/

(टिसी)- ७८७०/९५- ९६) पत्ता:- सखारा

कॉम्प्लेक्स ,डोंबिवली पश्चिम ४२१२०२ या संस्थेच्या

इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील ३८६ चौ . फुट

ल्ट अप क्षेत्रफळाचा फ्लंट नं . ए-१७ धारण करणा

या श्री . विलास् बाळू कांबळे यांचे तारीख़

०५ -०५ -२०१९ रोजी निधन झाले - त्यांनी नामनिर्दे

शन केलेले नाही - संस्था या नोटीसीद्वारे संस्थेच्या

भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग

व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे

वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या हरकती मागविण्यात येत

हि नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपसून १५ दिवसांत

त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पुष्टयर्थ आवश्यक त्या कागदपञांच्या पती किंवा हरकती सादर

झाल्या नाहीत तर मयत सभासदाचे संस्थेच्या

हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही

करण्याची संस्थेला मोकळीक राहील . जर अशा

कोणत्याही हक्क मागण्यांच्या / हरकती आल्या तर, बाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्यात

येईल नोंदी व उपविधीतील एक प्रत मागणीदारांस

इरकतदारांस पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात

सचिव यांचेकडे सकाळी १०.०० ते दुपारी १.००

पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत

लक्ष्मी साई सहकारी

गृहनिर्माण संस्था नर्यादित

यांच्या करीता आणि वतीने

ठिकाण: डोंबिवली दिनांक: ०२ .०६ .२०२२

मेमध्ये टाटाने धुरळाच केला;

तिप्पट वाहने विकली

१ (प्रतिनिधी) :

ऑटो मो बाई ल

माहिन्याता ला

आकडे जाहीर केले

आहेत. हे आकडे

आले. गेल्या वर्षी

मे महिन्यात कोरोना

मोठा परिणाम झाला

होता. यामुळे यावेळी

विक्रीच्या आकड्यात

मोठा बदल दिसला

आहे. टाटा मोटर्सने

तर तिप्पट वेगाने कार

विकल्या आहेत. टाटा

मोटर्सने विक्रीमध्ये मे महिन्यात जबरदस्त

उसळी घेतली आहे.

वर्षीच्या मे महिन्यात

पॅसेंजर सेगमेंटमध्ये

विक्री केली आहे यामध्ये १८५

देशातील सर्वात मोठी

कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने मे

महिन्यात १,६१,४१३

युनिट विकली आहेत.

मध्ये

आणि

टाटाने

वाहने

गेल्या

युनिट

होत्या

कंपनीने

कारची

टक्के

आहे.

वर्षीच्या

कंपनीने

होत्या

कार

मे २०२२

भारतात

परदेशात

७६,२१०

विकली,

२६,६६१

विकल्या

याशिवाय

४३,३४१

वाढ झाली

मे मध्ये

१५,१८१

विकल्या

गेल्या

मुंबई,

कंपन्यानी

वाह्रनांच्या

वार्षिक

जारी

निर्वंध

कारच्या

ऑटो

कोटी रुपये म्हणजे जवळपास १८ पटीने जास्त देखील सर्वाधिक २० टक्के म्हणजे ३,३७,५३४

ऑफ

कोटी रुपये होती आणि त्यानंतर युनियन बँक

१७,३१,३७१ कोटी रुपये होती. RAM

(किरकोळ, कृषी आणि सूक्ष्म लघु व मध्यम

उद्योगांना) विभागाना कर्ज वाटप करण्याच्या

बाबतीत, बँक ऑफ महाराष्ट्रने सर्वाधिक १८.६५

टक्के म्हणजेच ८०,६६९ कोटी रुपयांची वाढ

नोंदिवली. बँकेचे सकल अनार्जक कर्जे मार्च

२०२१ मध्ये ७.२३ टक्क्यांवरून जवळपास

३.९४ टक्क्यांवर आले, तर निव्वळ अनार्जक

कर्जे मार्च २०२१ मधील २.४८ टक्क्यांवरून

०.९७ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

इंडियाची ११.०४ टक्के वाढीसह

विलीय वर्ष २०२२ मध्ये कर्ज वाढीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अव्वल

होता. तर बँक ऑफ महाराष्ट्रच्या तुलनेत युनियन

बँक ऑफ इंडियाचे चौथ्या तिमाहीच्या शेवटी

रु ६,९९,२६९ कोटी इतकी कर्जे होती. ठेवींच्या

वाढीच्या संदर्भात, बँक ऑफ महाराष्ट्रने १६.२६

टक्के वाढ नोंदवली आणि मार्च २०२२ अखेरीस

२,०२,२९४ कोटी रुपये जमा केले. युनियन बँक

ऑफ इंडिया ठेवींमध्ये ११.९९ टक्के वाढीसह

(रु. १०,३२,१०२ कोटी) दुसऱ्या स्थानावर आहे,

तर प्रकाशित आकडेवारीनुसार इंडिअन बँकेने १०

टक्क्यांनी वाढ करून रु. ५,८४,६६१ कोटीचा

व्यवसाय नोंदवले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राची

वित्त वर्ष २०२२ मध्ये एकूण व्यवसाय वाढ

ठिकाण : मंब

दिनांक : ३० में, २०२२



### आयएएमएसचे चार व्हेरिएण्ट्समध्ये कॅट फूड उपलब्ध

मुंबई,दि.१(प्रतिनिधी) पेट स्टोअर्समध्ये उपलब्ध मार्स पेटकेअर या पेट असतील. फूड कंपनीने आयएएमएस

ब्रॅण्ड अंतर्गत भारतात चार व्हेरिएण्टसमध्ये प्रिमिअम कॅट फूड लॉन्च केले आहे. ते प्रौढ मांजरी आणि मांजरीच्या आरोग्यदायी आहेत. ही उत्पादने स्विगी व डन्झो सारखे ई-कॉमर्स आणि पेस्टी, हेड्स अप फॉर टेल्स व शेकहँड यांसारख्या स्पेशालिटी

पिल्लांसाठी मदर ॲण्ड किटन व्हेरिएण्टसह अडल्ट व्हेरिएण्टमध्ये चिकन, ट्युना ॲण्ड साल्मन आणि चिकन ॲप्ड साल्मन हे तिन्ही व्हेरियण्ट ओमेगा ३ व ६ फॅटी ॲसिड्ससह तयार केले जाते. सुमारे ६०० रुपये प्रतिकिलो दराने ते बाजारात उपलब्ध

## मॉडर्न इंजिनीअरिंग ॲन्ड प्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन : ङ०११३२चक्द्र९४६झङउ३८१६४० नोंवणीकृत कार्यालय : १०३/४, प्लॉट क्र. २१५, फ्री प्रेस हाउस, एफएल-१०, फ्री प्रेस जरनल मार्ग, निर्मान पार्वेट, मुंबई ४००००२१. दि. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाडी अखेरकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

| 1   | I            |               | स्थाया       |              |              |
|---|--------------|---------------|--------------|--------------|--------------|
| विवरण   | तिमाही अखेर  | तिमाही अखोर   | तिमाही अखोर  | वर्ष अखोर    | वर्ग अखेर    |
| Idaku   | \$9.08.7077  | 39.99.9099    | ३१.०३.२०२१   | \$9.08.7077  | \$9.03.9098  |
|   | लेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित |
| कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निञ्वळ)                                     | (९३.१५)      | (६४.००)       | (४.१४)       | (88.50\$)    | (4.00)       |
| कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/ तोटा                           | (९३.१५)      | (६४.००)       | (४.१४)       | (88.50\$)    | (4.00)       |
| कर पूर्व कालावधीकरिता निञ्चळ नफा/ तोटा<br>(अतिसामान्य बाबीपश्चात)       | (९३.१५)      | £8.00         | (४,१४)       | (30८.४४)     | (4,00)       |
| कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा<br>(अतिसामान्य बाबीपक्षात)      | (९३.१५)      | £8.00         | (४,१४)       | (38.50年)     | (4.00)       |
| प्रवानित इक्विटी भाग मांडवल<br>(दशेंनी मुल्य रू. १०/- प्रति इकिटी शेअर) | 909.00       | \$08.00       | 309.00       | \$00.00      | \$00,00      |
| राखीव (गत वर्षांच्या ताळेबंदामध्ये निर्देशित<br>मूल्यांकन राखीव बगळता)  | -            | -             | -            | -            |              |
| प्रति शेअर उत्पन्न (अतिसामान्य नाबीपूर्व)<br>(इ. १०/- प्रत्येकी)        |              |               |              |              |              |
| मूळ   | (६.३३)       | (00.5)        | (०.१३)       | (९.६९)       | (०.१६)       |
| मूळ<br>सीम्य  | (६.३३)       | (२.०७)        | (०.१३)       | (९.६९)       | (०.१६)       |
| उत्पन्न प्रति उत्पन्न (अतिसामान्य बाबीपक्षात)<br>(रु. १०/– प्रत्येकी)   |              |               |              |              |              |
| मूळ   | (६.३३)       | (00.5)        | (0.83)       | (९.६९)       | (०.१६)       |

(38.0) (93.9) (68.0) (66.3) ..... १. गत वर्ष/ कालावधी आकडेवारी आवश्यकता अनुसार रिगुप्ड/रिक्लासिफाईड करण्यात येईल. २. वरील अहवाल लेखा समितीद्वारे पाहण्यात आला आहे व दि. ३० मे, २०२२ रोजी आयोजित संबंधित त्यांच्या समेग

स्यवाद मॉडने इंजिनीअरिग ॲन्ड प्रोजेक्ट्स लिमिटेडकरिता (पूर्वीचे मॉडनें कन्वर्टर्स लिमिटेड म्हणून ज्ञात) सुखादी प्रस्ट संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आला आहे.

बीआयएन : ०७७२२४११

मॅट्रिक्स वॉटर मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ७०२, मॅराथॉन मॅक्स, जंक्शन ऑफ मुलुंड- गोरेगाव लिंक रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०० ०८०, महाराष्ट्र भारत.

सीआयएन : U41000MH2007PTC172620 दि. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखपरीक्षित वित्तीय निष

| II          |   | तिम               | ाही अखोर          | वर्षः             | अखोर              |
|-------------|---|-------------------|-------------------|-------------------|-------------------|
| अ.<br>क्र.  | त्तपशील   | ३१ मार्च,<br>२०२२ | ३१ मार्च,<br>२०२१ | ३१ मार्च,<br>२०२२ | ३१ मार्च,<br>२०२१ |
| ٤.          | कामकाजातून एकूण उत्पन्न   | -                 |                   | -                 | -                 |
| ٦.          | कालावधीकरिता निञ्चळ नफा/ तोटा (करपूर्व,<br>अतिविशेष व/वा अतिसामान्य बाबी)   | (५९१६)            | (२४१७०)           | (३,३३,१९१)        | (१०,९९,७४४)       |
| ₹.          | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा<br>(अतिविशेष व/वा अतिसामान्य बाबीपश्चात)  | (५९१६)            | (२४१७०)           | (१,३३,१९१)        | (१०,९९,७४४)       |
| ٧.          | करपञ्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा<br>(अतिविशेष व/वा अतिसामान्य बार्बीपश्चात)   | (३,८२,०२७)        | १,१५,९१,१६०       | (८,३०,९३८)        | १,०५,१५,५८६       |
| ц.          | कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न<br>(कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा समाविष्ट<br>(कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न<br>(कर पश्चात) | (3,८२,०२७)        | १,१५,९१,१६०       | (১,३०,९३८)        | १,०५,१५,५८६       |
| Ę.,         | प्रदानित इक्विटी शेअर भांडवल  | १,००,०००          | १,००,०००          | १,००,०००          | १,००,०००          |
| v.          | राखीव (मूल्यांकन राखीव वगळता)   |                   |                   | १,१३,०२,३४१       | १,२१,३३,२७८       |
| ٤.          | प्रतिभूती प्रीमीअम खाते   |                   |                   | -                 | _                 |
| ٩.          | निव्वळ मूल्य  |                   |                   | १,१४,०२,३४१       | १,२२,३३,२७८       |
| १०.         | प्रदानित थकित भांडवल/ थकित कर्ज   |                   |                   | -                 | -                 |
| <b>१</b> १. | थिकत कपातयोग्य विहित शेअर्स   |                   |                   | -                 | -                 |
| १२.         | ऋण इक्विटी रेशिओ  |                   |                   | ८१.९१             | <b>६९.५</b> ५     |
| १३.         | उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)   |                   |                   |                   |                   |
|             | (चालू व खांडित कार्यचलनातून)  |                   |                   |                   |                   |
|             | १. मूळ  | (३८.२०)           | १,१५९.१२          | (१०.६১)           | १,०५१.५६          |
|             | २. सौम्य  | (३८.२०)           | १,१५९-१२          | (80.53)           | १,०५१.५६          |
| १४.         | भांडवल कपात राखीव   |                   |                   | _                 | _                 |
| १५.         | हिर्बेचर कपात राखीव -   |                   |                   | -                 | -                 |

१७. व्यान सर्विस कव्हरेन रेशिओ १. वरील अहवाल दि. ३१ मे, २०२२ रोजी आयोजित त्यांच्या सभेच्या ठिकाणी संचालक मंडळाड्रारे पाहण्यात आल

अति. बसील हे सेनी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ५२ अंतर्गत स्टॉक एससर्चेबेससह दाखाल तिमाही व वर्ष अखोरक्रिता विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. तिमाही व वर्ष अखोर वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bscindia.com वर् उपलब्ध आहे.

मॅट्रिक्स वॉटर मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकरित

N D METAL INDUSTRIES LIMITED

31-Mar-22 31-Dec-21 31-Mar-21 31-Mar-22

62.73 62.73

63

31-Mar-21

37.22 206.78

(Rs. in Lakhs except per shere date

3.97 22.04

71.99 94.03

43.15 92.55 1.47

3.22 -1.75

PARTICULARS

Value of Sales (Revenue)
Less GST Recovered
Revenue from Operations
Other Income
Total Income (1-42)
EXPENSES
a Cost of Material Consumed
b Purchase of Slock-in-Trade
C Changes in Inventories of Finished Go
Work-in-Progress and Slock-in-Trade
d Employee Benefits Expenses
of Finished Code
Total Expenses of Finished Go
Deprociation and amortization expenses
Other Expenses
Other Expenses
Total Expenses
Total Expenses
() City Code (1-4)
Tax Expenses
() Courtent Tax
() Deformed Tax
() Current Tax
() Deformed Tax
() Deformed Tax
() Deformed Tax
() Deformed Tax

(f) Current Tax
(2) Deferred Tax
Proffe (Lose) for the Period / Yeer (5-6)
Other Comprehensive Income
(i) Item has will be reclassified to Proffit or Lose
(ii) Income tax relating to Items that will be
reclassified to profit or lose
(iii) Item that will not be reclassified to Proffit or Lo
(iv) Income tax relating to Items that will not be
reclassified to profit or lose
Total Other Comprehensive Incomer (Lose)
(Net of Yaq)

Comparable revenue from operations for the reported period:

Date: 30-05-2018

The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Direct

Beginning April 1, 2018 the company has for the first time adopted ind AS with a transition date of April 1, 2016

Corresponding figures of the previous quarter/year have been regrouped, recasted and recta

on 30th May 2022 the statutory auxilions of the Company has carried out a limited review of aforesaid results.
This statement has been prepared in accordance with the Company has (inclined Accounting Standards) Pales, 2015 (ind AS) prescribe under section 133 of the Companies Adv. 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

As the Company's business activity falls within a single Primary segment viz: "Manufacturing of Ferrous and non ferrous metal" the disclosure requirement of Indian Accounting Standard (IND AS - 108) "Segment Reporting" is not applicable. The figures of quarter ended 31st March, 2022 are the balancing figures between audited figures of full financial year ended 31st March 2022 and published unauthed year to date figures up to hird quater 31st, December 2021.

417, Maker Chamber V, Nariman Point, Mumbal – 400021. Tel: 022 – 2282383 , Fax: 022 - 22852452
Website: www.ndmil.com Email: ndmill@ndmil.com

CIN: L51900MH1984PLC032864

Quarter Ended

| Mar 31,2022 | Dec 31,9021 | Mar 31,2022 |

(Ajay Kumar Garg ) Managing Director DIN NO. 00988977

(रु. लाखात)

(IASSIC®

१६. कर्ज सर्व्हिस कव्हरेज रेशिओ

(पूर्वीचे स्वर्णसारिता जेम्स लिपिटेड म्हणून ज्ञात) नोंदणीकृत कार्यालय : १०, पहिला मजला, प्लॉट ४०/४२, १ ई, रूबी चेंबर, धनजी स्ट्रीट, झेवीअर बाझार, मुंबादेवी मंदिर, मुंबई ४०० ००३ महाराष्ट्र कॉर्पो. कार्यालय : कार्यालय क्र. २४, २ रा मजला, ननविंदन सुवन, १-७ घनजी स्ट्रीट, ज्ञवेरी बाझार, मुंबई ४०० ००३ महाराष्ट्र. सीआयएन : L36911MH1992PLC068283 दूर. क्र. : ०२२-४००४७००० ई-मेल : info@swarnsarita.com वेबसाइट : www.swarnsarita.com दि. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्ष अखेरकरिता स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांज्ञ

स्वर्णसरिता जेवेल्स इंडिया लिमिटेड

|              |  |   |  |   | (रु. लाखात इ  | नाएल नगळता)  |
|--------------|--|---|--|---|---|--|
|              |  | स्थायी  |  |   | एक  | त्रित  |
|              | तिमाही अखोर  |   | वर्ष उ   | मखोर  | वर्ष ३  | प्रखोर   |
| 39.03.2022   | 38.82.2028   | 38.03.2028  | 38.03.2028   | <b>₹</b> \$.0₹.₹0₹\$  | 38.03.2022  | \$9.03.2028  |
| लेखापरीक्षित | अलेखापरीक्षित  | लेखापरीक्षित  | लेखापरीक्षित   | लेखापरीक्षित  | लेखापरीक्षित  | लेखापरीक्षित   |
| २०१९६.१४     | २५८८१.९४   | २११०१.४१  | ८४९५२.६५   | ५७९७५.८२  | ८४९०८.५४  | ५७९७८.२९   |
| २४१.९७       | ३४७.८५   | २८९.१७  | १०७२.८८  | ८४५.९४  | १०३०.८६   | ७९१.६७   |
| १८७.४६       | 240.30   | १८९.६२  | ८०७.२३   | ६०१.६३  | ৩४९.७०  | ५४७.५२   |
| 9/2 34       | 250.30   | 9/9 ED  | /9/ 90   | 341 663   | INEO LA   | 484.38   |
| 101.40       | 740.45   | 303.41  | 0,0.51   | 444.04  | 540.46  | 777.47   |
|              |  |   |  |   |   |  |
| २०८३.७६      | <i>३७.</i> ६८० <i>६</i>  | २०८३.७६   | २०८३.७६  | २०८३.७६   | 30.5305   | २०८३.७६  |
| ८४२०.८९      | ८४२०.८९  | ८४२०.८९   | ८४२०.८९  | ८४२०.८९   | ८३१०.१६   | ८३१०.१६  |
|              |  |   |  |   |   |  |
|              |  |   |  |   |   |  |
| ٥٠.٥         | १,२५   | ०.९१  | ₹.८७   | 80.€  | ३.५९  | 7.80   |
| والا.٥       | १.२५   | ०.९१  | ७১.६   | ३.०४  | ३.५९  | २.४७   |
|              | लेखापरीक्षित<br>२०१९६.१४<br>२४१.९७<br>१८७.४६<br>१८२.३४<br>२०८३.७६<br>८४२०.८९ | ३१.०३.२०२१<br>लेखापरीक्षित<br>२०१९६.१४<br>२४१.९७<br>३४७.८५<br>१८७.४६<br>१८२.३४<br>२६०.३०<br>१८२.३४<br>२०८३.७६<br>२०८३.७६<br>८४२०.८९ | तिमाही अखेर  ३१.०३.२०२२ ३१.१२.२०२१ ३१.०३.२०२१  लेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित २०१९६.१४ २५८८१.९४ २१९०१.४१ २४४.९७ ३४७.८५ २८९.१७ १८५.३४ २६०.३० १८९.६२ १८२.३४ २६०.३० १८९.६२ २०८३.७६ २०८३.७६ २०८३.७६ ८४२०.८९ ८४२०.८९ | तिमाही अखेर वर्ष इ  ३१.०३.२०२२ ३१.१२.२०२१ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२२  लेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित लेखापरीक्ष्मित लेखापरीक्षित ल | तिमाही अखोर वर्ष अखोर  ३१.०३.२०२२ ३१.१२.२०२१ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२१ लेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित ल | स्थावी एक  तिमाही अखोर वर्ष अखोर वर्ष अखोर वर्ष अखेर  ३१.०३.२०२२ ३१.१२.२०२१ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०४.९४ २०३.८६ २४४.९४ १०३०.८६ १८५.४६ २६०.३० १८९.६२ ८०७.२३ ६०१.६३ ७४९.७० १८२.३४ २६०.३० १८९.६२ ८१८.१२ ६३३.७६ ७६०.५८ २०८३.७६ २०८४ १९८९६ २०८४ १९८९६ २०८४ १९८९६ |

१. बरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व बिमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंबकडे दाखल करण्यात आलेल्या वार्षिक वित्तीय अहवालाचा विस्तुत प्रारूपाचा सारांश आहे. वार्षिके वित्तीय अहवालचा संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट www.swarnsarita.com वर व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bscindia.com वर उपलब्ध आहे. २. गत कालावधीची आकडेवारी चालू आकडेवारीसह तुलना करून आवश्यकरित्या रिग्रुप्ड/रिअरेन्ज्ड करण्यात येईल. स्वर्णसरिता जेवेल्स इंडिया लिमिटेडकरिता

> सनी महेंद्र चोरदिय संपूर्ण वेळ संचालव

#### फिनकुरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन : L65990MH1984PLC032403

नोंदणीकृत कार्यालय: २०२/ए, २ रा मजला, ट्रेड वर्ल्ड, डी विंग, कमला मिल्स कंपाउंड, एस. बी. मार्ग, लोअर परेल पश्चिम, मुंबई ४०० ०१३. दूर. क्र. : ०२२-४२४४१२०० ई-मेल : finkurvefinancial@gmail.com वेबसाइट : www.arvog.com

दि. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्ष अछोरकरिता स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (रु. लाखात)

|      |  |              |                |              |              |              |              |                   |               |              | , ,          |
|------|--|--------------|----------------|--------------|--------------|--------------|--------------|-------------------|---------------|--------------|--------------|
|      |  |              |                | स्थायी       |              |              |              |                   | एकत्रित       |              |              |
| अनु. | विवरण  |              | तिमाही अखोर    |              | वर्षः        | अखोर         | ि            | ।माही अखोर वर्ष अ | खोर           | वर्ष ३       | अखोर         |
| क्र. | विवरण  | ३१ मार्च, २२ | ३१ डिसेंबर, २१ | ३१ मार्च, २१ | ३१ मार्च, २२ | ३१ मार्च, २१ | ३१ मार्च, २२ | ३१ डिसेंबर, २१    | ३१ मार्च, २१  | ३१ मार्च, २२ | ३१ मार्च, २१ |
|      |  | लेखापरीक्षित | अलेखापरीक्षित  | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित | अलेखापरीक्षित     | लेखापरीक्षित  | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित |
| ۶.   | एकूण उत्पन्न (निञ्बळ)  | २७१३.४६      | ५६६.६७         | ६०५.९९       | ४३६५.०२      | २०४५.४८      | २७९७.४२      | १०३६.८२           | ८७९.३२        | ५७१६.६२      | २८६२.६०      |
| ٦.   | कर पूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/ तोटा (९-१०)              | १७७१.२६      | 86.08          | ११९.४४       | २१६०.८८      | ४५०.७८       | १७००.५२      | -६८.३९            | <b>९</b> ४.५० | १९७३.२३      | ४५३.५५       |
| ₹.   | कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (असामान्य               | १७७१.२६      | \$6.08         | ११९.४४       | २१६०.८८      | ४५०.७८       | १७००.५२      | -5८.३९            | 98.40         | १९७३.२३      | ४५३.५५       |
|      | बाबींपश्चात)   |              |                |              |              |              |              |                   |               |              |              |
| ٧.   | प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रत्येकी)           | १२६८.५८      | १२६८.५८        | १२६८.५८      | १२६८.५८      | १२६८.५८      | १२६८.५८      | १२६८.५८           | १२६८.५८       | १२६८.५८      | १२६८.५८      |
| ч.   | राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन | -            | -              | -            | १४५३६.२६     | १२३२६.०२     | -            | -                 | -             | १४५३६.२३     | १२५१३.२९     |
|      | राखीव वगळता)   |              |                |              |              |              |              |                   |               |              |              |
| ξ.   | उत्पन्न प्रति शेअर (रु. १/- प्रत्येकी)                           |              |                |              |              |              |              |                   |               |              |              |
|      | ए. मूलभूत व सौम्यीकृत ईपीएस                                      | १.३९         | ٧٥.٥           | ٥,٥٩         | १.७०         | 0,36         | १.३४         | -0.04             | وه.ه          | १.५५         | ०.३६         |
|      | (अतिविशोष बाबींपूर्व) (रु. मध्ये)                                |              |                |              |              |              |              |                   |               |              |              |
|      | बी. मूलभूत व सौम्यीकृत ईपीएस                                     | १.३९         | 80.0           | ٥.٥٩         | १.७०         | 0.35         | १.३४         | -0.04             | 0.0           | १.५५         | ٥.३६         |
|      | (अतिविशेष बाबीपश्चात) (रु. मध्ये)                                |              |                |              |              |              |              |                   |               |              |              |
| _    |  |              |                |              | •            |              | •            |                   |               |              |              |

वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवालच संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट <u>www.arvog.com</u> वर व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध आहे.

ठिकाण : मंबर्ड दिनांक : ३० मे. २०२२

नरेंद्र जै कार्यकारी संचाल डीआयएन : ०८७८८५५

## जाहीर नोटीस

क्लिविण्यात येते की दारकेश को . ऑ . हो . सोसायर ले . या संस्थेचे सभासद श्री . विश्वनाथ बस्सना पंचाव आणि श्री . श्रीनिवास विश्वनाथ पंचाळ असुन सद तंस्थेच्या इमारतीत सदनिका नं . 301, तिसरा मजला, विं ग्री, बिल्डींग नं ∙1, टाईप ड, द्वारकेश को ∙ऑ ∙हौ सोसायटी लि., निकुंज रेसीडेन्सी कॉम्प्लेक्स, एव्हरशाईन सिटी, वसई पुर्व, गाव मौजे आचोळे तालुका वसई, जिल्ह गलघर, धारण केले आहे . श्री . विश्वनाथ बस्सन **गंचाळ यांचे दिनांक 18/10/2015 रोजी निधन** झाले पदर संस्थेकडे माझे अशील श्री . श्रीनिवास विश्वना

<mark>पंचाळ यांनी सदर मयत सभासदाचे भाग</mark> व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज केला आहे .

. या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात मालमत्तेत असलेत मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्य संबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदा हरकतदार यांच्याकड्न हक्क, मागण्या, हरकती मार <mark>ण्यात येत आहेत . ही नोटीस प्रसिदध झाल्यापासुन</mark> 1. दिवसांच्या आत मला 109, पहीला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, वसई पुर्व, जि . पालघर ४० 208 हया पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध हिस्सा. अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सभासदांचे संस्थेच्य भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध माझ्य

अशिलाच्या नावे हस्तांतरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी कैलास ह. पाटील दिनांक : ०१/०६/२०२२ **वकील उच्च न्यायालय** 

जाहीर नोटीस सर्वू जनतेस ह्याद्धारे कळविण्यात् येते

तपासणी करण्याकरिता आम्हाला

की, माझे अशील सरोज भूपेंद्र सोलंकी व विरेंद्र भूपेंद्र सोलंकी ह्यांनी खालील परिशिष्टात अधिक्

वर्णेन केलेल्या मिळकतीच्या त्यांच्या मालकी

सूचना दिलेली आहे. तरी सदर मिळकतीच्या मालकी हक्कासंद्र्भात कोणाही व्यक्तीला विक्री,

गहाणवट, देवाणघेवाण, भार, भाडेपट्टा, ताबा, वारसा, हक्क, भेट, देखभाल, कर्ज, कोणतेही

न्यायालय किंवा अधिकारी यांच्याकडून निर्गमित झालेल्या आदेश किंवा विक्री अन्य कोणत्याही

स्वरुपाचा हक्क किंवा अधिकार असल्यास सदर

व्यवन्तीने सदर हक्क,अधिकार सिद्ध होण्याकरिता लागणाऱ्या योग्य त्या कागद

ग्त्रांसहीत ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून ११ दिवसांचे आत निम्नस्वाक्षरीकरांना लेखी

कळवावे. त्यानंतर केलेल्या कोणताही दावा माझे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही व सदर

मिळकती संदर्भातील त्यांचे सर्व हक्क त्यांनी पूर्णपणे सोडून दिले असे गृहित धरुन पुढील व्यवहार काहीही पूर्वसूचना न देता पूर्ण करण्यात

परिशिष्ट

गाव मौजे : बोळींज, विरार प., ता.वसई जि.पालघर येथील मैत्री पार्क बिल्डींग नं.

को.ऑप.हौ.सो.लि.ह्या इमारतीमधील शॉप

विक्रीचे क्षेत्र. ३७.१७ चौ.मी, असून भाग प्रमाणपत्र क्र.८९ द्वारे पूर्ण भरण्यात आलेले रुपये ५०/- मात्र चे ५ भाग ज्यांचा क्रमांक ३५१ ते

१०, तळ मजला, ज्याचे क्षेत्र, ४०० चौ.फूट

येतील.

# DUCON

### डुकॉन इन्फ्राटेक्नोलॉजीस लिमिटेड

सीआयएन : L729000MH2009PLC191412

डुकॉन हाउस, प्लॉट क्र. ए/४, रोड क्र. १, एमआयडीसी, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे ४०० ६०४. बुर. इत. : ०२२-४११२२११५ ईमेल : cs@ducoinfra.co.in वेबसाइट : www.duconinfra.co.in

दि. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्ष अखेरकरिता स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

| अनु. | विचरण   |   |  | स्थायी  |   |   |   |  | एकत्रित                                       |   |   |
|------|---|---|--|---|---|---|---|--|---|---|---|
| 彌.   |   | तिमाही अखेर<br>३१ मार्च, २०२२<br>लेखापरीक्षित | तिमाही अखोर ३१<br>ब्रिसेंबर, २०२१<br>अलेखापरीक्षित | तिमाही अखोर<br>३१ मार्च, २०२१<br>लेखापरीक्षित | वर्ष अछोर दि.<br>३१ मार्च, २०२२<br>लेखापरीक्षित | वर्ष अखेर दि.<br>३१ मार्च, २०२१<br>लेखापरीक्षित | तिमाही अखोर<br>३१ मार्च, २०२२<br>लेखापरीक्षित | तिमाही अखेर ३१<br>डिसेंबर, २०२१<br>अलेखापरीक्षित | तिमाही अखेर<br>३१ मार्च, २०२१<br>लेखापरीक्षित | वर्ष अखोर दि.<br>३१ मार्च, २०२२<br>लेखापरीक्षित | वर्ष अखेर दि.<br>३१ मार्च, २०२१<br>लेखापरीक्षित |
| ۹.   | कार्यचलनामधून एकूण महसूल  | ६१४८.३२                                       | ३०१७.९३  | १००५१.४८                                      | १२४८८.६४  | ₹¥₹¥ <b>₹</b> .७०                               | 39.3629                                       | 9607.99  | १००५१.४८                                      | 3680£.48  | \$858 <b>6</b> '00                              |
| ₹.   | कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पूर्व)   | \$85.33                                       | १५०.१४   | -98,88  | १२१.१३  | ५८.७२   | २१३.२७  | २४६,४९   | -98,88  | ६२७.६५  | 48.69   |
| ₹.   | कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)  | १९९.३३  | १५०.१४   | -७४.४४  | १२१.१३  | ५८.७२   | २१३.२७  | २४६.४९   | -68.88  | ६२७.६५  | 43.67   |
| ٧.   | कर पश्चात कालावधीकरिता निञ्चळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष<br>बाबीपश्चात)  | १५८.१८  | १५१.१०   | –५९.४७  | ८२.८६   | ૪૧.વધ   | \$ <i>\$</i> .03                              | २१४.६९   | -49.80  | ४४३.२७  | ४१.५५   |
| ч.   | कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा<br>(कर पक्षात) व अन्य सर्व समावेशक उत्पन्न (कर पक्षात) | १५६.५८  | १५१.६५   | -५६.३१  | ८२.९०   | 86.58   | १६५.७८  | २१५.२४   | -45.38  | ४४३.३१  | 89.68   |
| ۹.   | इक्विटी भाग भांडवल  |   |  |   |   |   |   |  |   |   |   |
| ७.   | आरक्षित (महसूल आरक्षित चगळता)   |   |  |   |   |   |   |  |   |   |   |
|      | पूर्व वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित  |   |  |   | १२५९३.५२  | १२८००.६२  |   |  |   | १२९५३.९३  | १२८००.६२  |
| ٤.   | उत्पन्न प्रति शेअर )(२. १/- प्रत्येकी)<br>(चालू व खंडित कार्यचलनाकरिता)   |   |  |   |   |   |   |  |   |   |   |
|      | १. मूळ  | ٥.٥٥  | 0.09   | ₹o.o−   | 80,0  | 0.02  | ٥.٥٥  | 0.80   | ₽o.o−   | 0.22  | 6.07  |
|      | २. सौम्य  | 0.06  | 0,00   | -o,o₹   | 80,08   | 0.03  | ٥,٥٤  | 0,80   | 50.0-   | 0.22  | 0,03  |

द्वीप : वरील वित्तीय अख्वालाचा लेखा समिती अख्वाल व संचालक मंढळाची संबंधित सचा दि. २० मे, २०२२ रोबी वरील अख्वालावर मंबूरी वेप्याकरिता आयोजित केली आहे. वरील स्वायी व एकत्रित लेखागरीक्षित वित्तीय अख्वाल तिमाही व वर्ष अखेर दि. २१ मार्च, २०२२ चा विस्तृत प्रारूपांचा साराश स्टॉक एक्सचे सह हि. ३० मे. २०२२ रोजी सेसी (सची अनिवार्गता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत राखल केला आहे. तिगाडी व वितीय वर्ष अखेरकरिता स्वायी व एकप्रित लेखापरिविद वितीय अवशाल हि. ३१ मार्च, २०२२ रोजी अखेरकरिता कंपनीची वेबसाहर www.duconninfra.co.i

बुकॉन इन्फ्राटेक्नोलॉजीस लि. करिता संच

अरूण गोविल हरिव शेष्टी

कार्यकारी संचालक व सीएफओ बीआयएन : ०१९१४६१९ बीआयएन : ०७१४४६८४

#### किसान मोल्डींग्ज लिमिटेड सीआयएन क्र.: L17120MH1989PLC054305

नोंदणीकृत कार्यालय: टेक्स सेंटर, के विंग, ३ रा मजला, २६ए, चांदिवली रोड, एचडीएफसी बँक, ऑफ साकी विहार रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०७२.

ई-मेल: cs.kisan@kisangroup.com वेबसाइट: www.kisangroup.com दूर. क्र. ०२२-४२००९१००/९२००

दि. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखोरकरिता स्थायी व एकत्रित लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

|       |  |              |                | स्थायी       |                  |                    |              |                | एकत्रित      |              |              |
|-------|--|--------------|----------------|--------------|------------------|--------------------|--------------|----------------|--------------|--------------|--------------|
| अनु.  | विवरण  |              | तिमाही अखोर    | ·            | वर्ष र           | अखोर               |              | तिमाही अखोर    |              | वर्ष ३       | अखोर         |
| क्र.  | विवर्ण   | ३१ मार्च, २२ | ३१ डिसेंबर, २१ | ३१ मार्च, २१ | ३१ मार्च, २२     | ३१ मार्च, २१       | ३१ मार्च, २२ | ३० डिसेंबर, २१ | ३१ मार्च, २१ | ३१ मार्च, २२ | ३१ मार्च, २१ |
|       |  | लेखापरीक्षित | अलेखापरीक्षित  | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित     | लेखापरीक्षित       | लेखापरीक्षित | अलेखापरीक्षित  | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित |
| १.    | एकूण उत्पन्न   | १०२४९.१२     | ७२६०.५०        | ७२७२.८२      | ३१०८८.७३         | २१२०४.६४           | १०२४८.८२     | ७२६०.२०        | ७२७२.५२      | ३१०८७.५३     | २१२०३.४४     |
| ₹.    | निव्वळ नफा/ तोटा (कर व अतिविशेष बाबी पूर्व)              | ३१०२.८६      | २६२०.८२        | १९५१.८०      | ሪሄ <b>९</b> ሪ.ሄ६ | \$\$.\$ <i>008</i> | ३१०८.५०      | २६२१.१८        | १९५४.०२      | ८५०८.६४      | ४७८५.५७      |
| ₹.    | कर पश्चात निव्वळ नफा/तोटा                                | ३१०२.८६      | २६२०.८२        | १९२२.४२      | ८४९८.४६          | ४७१०.५४            | ३१०८.५०      | २६२१.१८        | १९५४.०२      | ८५०८.६४      | ४७१९.२६      |
| ٧,    | एकूण सर्वसमावेशक उत्पन्न / (तोटा)                        | ३०९२.१६      | २६०३.४२        | १९१०.४९      | ८४७४.९२          | ४७३४.६२            | ३०९७.८१      | २६०३.७९        | १९१२.७४      | ८४८५.११      | 86.5868      |
| ц.    | रु. १० प्रत्येकीचे प्रदानित इक्विटी शेअर्स भांडवल        | ३३८६.३१      | ३३८६.३१        | ३३८६.३१      | ३३८६.३१          | ३३८६.३१            | ३३८६.३१      | ३३८६.३१        | ३३८६.३१      | ३३८६.३१      | ३३८६.३१      |
| €.    | राखीव मूल्यांकन वगळता (गत लेखा वर्षाच्या ताळेबंद अनुसार) | -            | -              | -            | ४३४४.२७          | ४१३०.६५            | -            | -              | ४३१८.४९      | ४१६६.६२      |              |
| ৬.    | उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस)(रु. मध्ये)                    |              |                |              |                  |                    |              |                |              |              |              |
|       | (तिमाही करिता वार्षिक नाही)                              |              |                |              |                  |                    |              |                |              |              |              |
|       | सौम्य व मूळ  | ९.१६         | 80.0           | ५.६८         | २५.१०            | १३.९१              | ९.१८         | ૭.७૪           | ५.६८         | २५.१३        | १३.९४        |
| टीप : | > 00 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0                   | 0.00         |                |              |                  |                    |              |                | •            | •            |              |

. वरील अलेखापरीक्षित विचीय अहवाल दि. ३० मे, २०२२ रोजी आयोजित त्यांच्या संचालक मंडळाच्या संघालक मंडळाच्या समिपीद्वारे पाहण्यात आला आहे. २. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह लेखापरीक्षित विचीय अहवाल वाखल अखेर तिमाही व वर्ष अखेरकरिता विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. ३१ मार्च, २०२२ रोजी अखेर तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित विचीय अहवालाचा संपूर्ण प्रारू टॉक एक्सचेंब वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व कंपनीची वेबसाइट <u>www.kisangroup.com</u> वर उपलब्ध आहे. संचालक संब्रळाच्या वतीने व त्यांच्याकरित किसान मोर्ल्डॉन्ज लि. करित

> मंजीव अगरवार अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०००६४०७६

३५५ (दोन्ही मिळून.) सही/ ॲड.बि.एल.फर्नाडीस ६/बि.विंग,तळम्जला पर्ल सागर को-ऑप.हो.सो.लि. श्रीपाल कॉम्प्लेक्स, विरार (प.) ४०१ ३०३

#### PUBLIC NOTICE NOTICE hereby given that public a

विकाण : वाणे वि. ३० मे, २०२२

large that, a Release Deed 24/09/21 made in favour of Smt. Arunaber Girdharbhai Gohel died on 12/12/21 in place of said Release deed new Release deed dated 27/05/22 has been executed in favour of Mr. Amit Girdharbhai Gohel in respect of Flat No.201 in Bldg No.C-50 society known as Satyadeep Shantinagar CHS Ltd., SECTOR NO.IX, SHANTI NAGAR, MIRA ROAD (EAST). DIST. THANE 401 107 and Mr. Kirit Kantilal Gohel (2<sup>nd</sup> Jt. Owner) have applied for joint membership of the

As per provisions of Bye Laws of the society whosoever having any Claims and objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 14 days from the publication of this notice and contact the Society or the undersigned in writing. If no claims are received within the period prescribed herein above, The society is free to complete the transfer and

Mr. H.K. Someshwar Advocate, High Court, Bombay C-43/304/Sector-2/Shantinaga

Place: Mira Road (East) Dated: 2/6/2022

thereafter no claims or objections are

Mira Road (East), Dist. Thane 401 107

9819409260

विकाण : मुंबई दि. ३० मे, २०२२

**FINANCIAL EXPRESS** 

Place: Mumbai

## MODERN ENGINEERING AND PROJECTS LIMITED

CIN:L01132MH1946PLC381640 Registered Office: 103/4, Plot-215, Free Press House, FL-10. Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021. AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31 MARCH, 2022

| Particulars   | Quarter<br>Ended | Quarter<br>Ended | Quarter<br>ended | Year<br>ended    | Year<br>ended    |
|---|------------------|------------------|------------------|------------------|------------------|
|   | 31.03.2022       | 31.12.2021       | 31,03,2021       | 31.03.2022       | 31.03.2021       |
|   | Audited          | Unaudited        | Audited          | Audited          | Audited          |
| Total income from operations (net)  | (93.15)          | (64.00)          | (4.14)           | (308.44)         | (5.00)           |
| Net Profit / (Loss) from ordinary activities after tax Net Profit / (Loss) for the period before                                    | (93.15)          | (64.00)          | (4.14)           | (308.44)         | (5.00)           |
| tax (after Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period after   | (93.15)          | (64.00)          | (4.14)           | (308.44)         | (5.00)           |
| tax (after Extraordinary items) Paid up Equity Share Capital  | (93.15)          | (64.00)          | (4.14)           | (308.44)         | (5.00)           |
| (Face Value Rs. 10/- per Equity Share)<br>Reserves (excluding Revaluation   | 309.00           | 309.00           | 309.00           | 309.00           | 309.00           |
| Reserve as shown in the Balance<br>Sheet of previous year)<br>Earnings Per Share (before extraordinary<br>items) (of Rs. 10/- each) | -                | -                | -                | -                | -                |
| Basic: Diluted: Earnings Per Share (after extraordinary   | (6.33)<br>(6.33) | (2.07)<br>(2.07) | (0.13)<br>(0.13) | (9.69)<br>(9.69) | (0.16)<br>(0.16) |
| items) (of Rs. 10/- each)<br>Basic :<br>Diluted :   | (6.33)<br>(6.33) | (2.07)<br>(2.07) | (0.13)<br>(0.13) | (9.69)<br>(9.69) | (0.16)<br>(0.16) |
| Notes:  | on rogram        | ood/roclass      | ified where      | vor nocces       | 2001             |

Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary. The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on 30th May, 2022.

> Thanking you, FOR MODERN ENGINEERING AND PROJECTS LIMITED (Formerly known as MODERN CONVERTERS LIMITED) (Din: 07722411)



Kandivali East Branch: Lakshmi Sadan, Nr. Thakur Public School, Thakur Village, Kandivali (East) Mumbai - 400101. Email: Kandivalieast@indianbank.co.in

**DEMAND NOTICE** 

Place: Kandivali East Date: 04/05/2022

Notice under Sec. 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

1. Mr. Aakash Ashish Chavan Address: 16/23, Habib Mansion, B. J. Marg, Opp. Khatau Mill, Byculla (W) Mumbai - 400011. 2. Mr. Aakash Ashish Chavan,

Address: Flat No.102,1st Floor, Building No - C/8, Chandresh Hills C-7/8/9 CHSL, BMC COLONY, Gala Shirdi Nagar, Village Achole, Nallasopara (E) Taluka Vasai, Dist. Palghar - 401209.

Sub: Your Loan Account No. 50427862435 with Indian Bank, Kandivali East Branch. You are an individual who has availed Housing loan from Indian bank Kandivali East (Erstwhile Allahabad Bank and are the mortgagor having offered assets as security to the loan accounts

At the request of you, in the course of banking business, the following facilities were sanctioned and were availed you.

| Nature of F           |  | Limit  |
|-----------------------|--|--|
| Housing L             | .oan   | Rs.15,25,250/-   |
| You have executed the | following docum  | ents for each of the said facilities:  |
| Nature of Facility    |  | Nature of Document   |
| T. Housing Loan       | <ol> <li>Declaration</li> <li>Letter of Mor</li> </ol> | onote dated 05/01/2018<br>by Borrower – Mortgagor on Affidavit dated 05/01/2018<br>rtgagor confirming deposit of title deeds dated 05/01/2018.<br>ement of sanction letter dated 05/01/2018. |
| ' '                   |  | re secured by mortgage of property at Hat No.102,1sh<br>n Hills C-7/8/9 CHSL, BMC COLONY, Gala Shirdi Nagar  |

hereunder belonging to you. You have acknowledged the indebtedness in respect of the aforesaid facilities from time to time The last such acknowledgement issued in our favour for Rs.16,35,074.96 as on 29/05/2021 is

Village Achole, Nallasopara (E) Taluka Vasai, Dist. Palghar - 401209. as given in the schedule

Despite repeated requests calling upon you to pay the amounts together with interest; all of you and each of you who are jointly and severally liable have failed and committed default in repaying the amount due. The loan account has been classified as Non Performing Asset since 11/02/2022 in accordance with directions/guidelines relating to asset classifications issued by Reserve Bank of India

\*\*\* The outstanding dues payable by you as on 04/05/2022 amounts to Rs. 17,43,105.96 (Rupees Seventeen Lacs Forty Three Thousand One Hundred Five and Paise Ninty Six Only) and the said amount carries further interest at the agreed rate from 04/05/2022 till date of repayment.

|Therefore, you are hereby called upon to pay the amount due as on date viz- Rs.17,43,105.96/-(Rupees Seventeen Lacs Forty Three Thousand One Hundred Five and Paise Ninty Six only) together with interest from this date till date of payment within 60 days from the date of this notice issued under Sec.13(2) failing which Bank will be constrained to exercise its rights of enforcement of security interest without any further reference to you under the said Act. If you fail to discharge your liabilities in full within 60 days from the date of this notice, Bank shall be exercising its enforcement rights under Sec 13 (4) of the Act as against the secured assets given in the schedule hereunder.

On the expiry of 60 days from the date of this notice and on your failure to comply with the demand, Bank shall take necessary steps to take possession for exercising its rights under the Act. Please note that as per the provisions of Sec. 13 (13) of the Act no transfer of the secured assets (given in the schedule hereunder) by way of sale, lease or otherwise, shall be made after the date of this notice without the prior written consent of the bank. Needless to mention that this Notice is addressed to you without prejudice to any other remedy

available to the Bank. Please note that this notice is issued without prejudice to Bank's right to proceed with the proceedings presently pending before DRT / RO of DRT / DRAT / Court and proceed with the execution of order/decree obtained/to be obtained. Please note that the Bank reserves its right to call upon you to repay the liabilities that may

arise under the outstanding bills discounted, Bank guarantees and letters of credit issued and established on your behalf as well as other contingent liabilities.

"We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act and the Rules Iframed there under which deals with your rights of redemption over the securities" The Undersigned is a duly Authorised Officer of the Bank to issue this Notice and exercise

SCHEDULE

powers under Section 13 aforesaid.

The specific details of the assets in which security interest is created are enumerated hereunder: Residential Flat No. – 102, First Floor, Building No. C/8, "Chandresh Hills C-7/8/9 Co. Op. Hsg. Soc. Ltd." BMC Colony, Gala Shirdi Nagar, Village - Achole, Nallasopara East, Taluka – Vasai,

District - Palghar - 401209. Admeasuring - 290 Sg. Ft./26.95 Sg. mtrs built up Area. **Authorised Officer, Indian Bank** 

# CLASSIFIEDS

## TOURS & TRAVELS



**Mountains are Calling!** Less Pay... Long Stay....

**Exceptional Service in homely** and Eco Friendly Environment



Silver Pearl Hospitality & Luxury Spaces Limited VPO Rakchham, Tehsil- Sangla, District Kinnaur, Himachal Pradesh-172 106 +91 82194 96262 / 93218 18984 For More Detail Please Visit www.osiya.in

Disclaimer: SILVER PEARL HOSPITALITY & LUXURY SPACES LIMITED proposer indertake public issue of its Equity Shares and has filed the Prospectus dated 27-05 2022 with the Registrar of Companies, Kolkata. The Prospectus shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the website of the Lead Manager at www.inventuremerchantbanker.com, the website of the BSE i.e. www.bseindia.com, and website of the Issuer Company at www.silverpearlhospitality.com. Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk. For details investors should refer to and rely on the Prospectus including the section titled "Risl Factors' beginning on page 15 of the Prospectus, which has been filed with ROC.

"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."



## **U.P. Power Corporation Limited**

(Govt. of Uttar Pradesh Undertaking) Power Management Cell SLDC Campus, Vibhuti Khand-II, Gomti Nagar, Lucknow-226010 e-mail: cepmcuppcl@gmail.com

PROCUREMENT OF POWER ON SHORT-TERM BASIS THROUGH TARIFF **BASED COMPETITIVE BIDDING PROCESS** 

(Revised guide lines for short term procurement of power notified by the Ministry of Power vide resolution dated 30.03.2016)

Tender Specification No. 10/DEEP-Portal/PMC/2022-23 Uttar Pradesh Power Corporation Limited (UPPCL), a Govt. of Uttar Pradesh Enterprise,

incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at Shakti Bhawan Ashok Marg, Lucknow -226001 intends to buy Firm Power, for the month June-2022 (15.06.2022 to 30.06.2022), July-2022, August-2022 & September-2022 under Short Term basis. Trading licensees/generators/state utilities/CPPS/Distribution licensees/SEBs, across the country may offer power, from one or more than one source subject to condition that offers from each source shall not be less than 25 MW, as per the details given below: Submission Of Submission Opening Opening

|     | Period        | Duration<br>(in Hrs.) | Quantum<br>(in MW) | EMD BG<br>in the Office of<br>CE(PMC), UPPCL | of RFP-Bid<br>(Non financial<br>Bid & IPOs) | of RFP(Non<br>financial<br>Bid) | of IPO/<br>Start of<br>e-RA |
|-----|---------------|-----------------------|--------------------|--|---|---------------------------------|-----------------------------|
| ı   | 15.06.2022 to | 00:00-06:00           | 4400               |  |   |                                 |                             |
| ı   | 30.06.2022    | 19:00-24:00           | 4950               | 9  |   |                                 |                             |
| ı   | 01.07.2022 to | 00:00-06:00           | 2700               | 00.00.0000                                   | 00.00.000                                   | 00 00 0000                      | 10,06.2022                  |
| ı   | 31.07.2022    | 19:00-24:00           | 4050               | 09.06.2022<br>upto                           | 09.06.2022<br>upto                          | 09.06.2022<br>at                | at 09:00<br>hrs./           |
| ı   | 01.08.2022 to | 00:00-06:00           | 2750               | 17:00 hrs.                                   | 17:00 hrs.                                  | 17:00 hrs.                      | 10.06.2022                  |
| ı   | 31.08.2022    | 19:00-24:00           | 3600               | E  |   |                                 | at 11:00 hrs                |
| ١   | 01.09.2022 to | 00:00-05:00           | 2550               |  |   |                                 |                             |
| ı   | 30.09,2022    | 19:00-24:00           | 3000               |  |   |                                 |                             |
| - 1 |               | I a                   |                    | Line and the second                          |   |                                 |                             |

Request for Proposal' Activation of Event shall take place on 02.06.2022 and are to be submitted on e-bidding portal (DEEP) in two parts i.e. "Bid Part-I (Technical Bid)" & "Part-II (Financial Bid)" respectively.

The link for e-bidding portal is www.mstcecommerce.com and is also available on the website of Ministry of Power (www.powermin.nic.in) and PFC Consulting Limited (www.pfcindia.com). Bidders are requested to familiarize the above said revised guideline carefully before submitting the offer.

The Bidder shall be required to submit EMD by the date mentioned above, in the Office of CE (PMC), UPPCL, Lucknow, for the maximum capacity offered @ Rs. 30,000 per MW per month on RTC (30 days, 24 hrs.) basis and same shall be reduced on pro-rata basis in case bids are invited on hourly basis of offered capacity in the form of Bank Guarantee/e-bank guarantee issued by any Nationalized/Scheduled Bank.

The e- tender will be received and opened on the dates mentioned above. The offers received after the date & time mentioned above shall not be considered. In case of holiday, the offer shall be received/ opened on the next working day at the same time respectively. The undersigned reserves the right to reject all or any bid without assigning any reason thereof.

**CHIEF ENGINEER (PMC)** 

**UPPCL** 

संख्या- 145-ज.स./पाकालि/2022 दिनांकः 01-6-2022

## FRONTIER CAPITAL LIMITED

(CIN: L65990MH1984PLC033128)

1503, Lodha Supremus, Senapati Bapat Marg, Lower Parel (west), Lower Parel, Mumbai - 400013 Statement of Financial Results for the Quarter Year ended 31st March, 2022

|        |  |           | Quarter Ende | ed        | Year      | Ended    |
|--------|--|-----------|--------------|-----------|-----------|----------|
|        | Particulars  | 31-Mar-22 | 31-Dec-21    | 31-Mar-21 | 31-Mar-22 | 31-Mar-2 |
|        |  | Unaudited | Unaudited    | Unaudited | Audited   | Audited  |
| I)     | Revenue from Operations                                    |           |              | 0. 8      |           |          |
|        | - Interest Income  | 0.11      | 1            | 8 -8      | 0.11      | 27.28    |
|        | - Net Gain on derecognition of financial instruments under |           |              |           |           |          |
|        | amortised cost category                                    | 111.00    | -            | -         | 111.00    | 111.00   |
|        | Total Revenue from Operations (I)                          | 111.11    |              | t -3      | 111.11    | 27.28    |
| (11)   | Other Income   |           | - 1          |           | -         | 3.59     |
| (111)  | Total Income (I) + (II)                                    | 111.11    |              | - 1       | 111.11    | 30.87    |
| IV)    | Expenses   | 4         |              | 2 -       |           |          |
|        | -Finance Costs   | -         | -            | 0.32      | 0.50      | 1.15     |
|        | -Employee Benefits Expenses                                | (7.14)    | 4.78         | 4.79      | 7.20      | 19.13    |
|        | -Depreciation and Amortisation Expenses                    | 1         | -            | - 1       | -         | -        |
| _      | -Other Expenses  | (221.40)  | 4.81         | 83.37     | 19.82     | 95.42    |
|        | Total Expenses (IV)  | (228.54)  | 9.59         | 88.48     | 27.52     | 115.70   |
| (V)    | Profit before exceptional items and tax (III) - (IV)       | 339.70    | (9.59)       | (88.48)   | 83.59     | (84.83)  |
| (VI)   | Exceptional Items  | 1         |              |           |           |          |
|        | - Loss on Conversion of CCPS to Equity                     | -         | -            |           | -         | -        |
| (VII)  | Profit before tax (V) - (VI)                               | 339.70    | (9.59)       | (88.48)   | 83.59     | (84.83)  |
| (VIII) | Tax Expense  |           |              |           |           |          |
|        | -Current Tax   | -         | -            | -         | -         | -        |
|        | -Deferred tax  |           | -            | 1         | -         | -        |
|        | Net Tax Expense (VIII)                                     |           | -            |           | -         |          |
| (A)    | Profit for the year (VII) - (VIII)                         | 339.70    | (9.59)       | (88.48)   | 83.59     | (84.83)  |
| (B)    | Other Comprehensive Income                                 | 1         |              |           |           |          |
| (i)    | Other comprehensive income not to be reclassified          |           |              | ÷ +       |           | 1        |
|        | to profit or loss in subsequent periods:                   | - 1       | -            | -         | -         | -        |
| (ii)   | Other comprehensive income to be reclassified to profit    |           |              | R 8       |           |          |
|        | or loss in subsequent periods:                             | - 1       | -            | -         | -         | -        |
|        | Other comprehensive income/(loss) for the year (B)         |           | -            | - 1       | -         | -        |
|        | Total Comprehensive Income for the year (A+B)              | 339.70    | (9.59)       | (88.48)   | 83.59     | (84.83)  |
|        | Paid up Eq. Sh. Capital of ₹ 10/- each                     | 167.62    | 167.62       | 167.62    | 167.62    | 167.62   |
|        | Weightage Average Paid-up Eq. Sh. Cap.                     | 167.62    | 167.62       | 167.62    | 167.62    | 167.62   |
|        | Earnings per equity share of ₹ 10 each                     |           |              | -         |           |          |
|        | -Basic (₹)   | 2.03      | (0.06)       | (0.53)    | 0.50      | (0.51)   |
| _      | -Diluted (₹)   | 2.03      | (0.06)       | (0.53)    | 0.50      | (0.51)   |

- held on May 30th, 2022.
- 2 Investor Complaints: Pending as on January 1, 2022 Nil, received during the quarter Nil, disposed off Nil, balance as on March 31,
- 3 The figures for the quarter ended March 31, 2022 and March 31, 2021 as reported in these financial results are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published unaudited year to date figures up to the end of the third quarter of the relevant financial year. Seament Information:
- The Company is primarily engaged in the business of financing. All the activities of the company revolve around the main business Further, the Company does not have any separate geographic segments other than India accordingly there is no other reportable segment in terms of Ind AS 108 'Operating Segments'. 5 The previous period figures have been regrouped/reclassified where ever necessary to make them Comparable.

(₹ in Lacs)

| Particulars   | As at 31.03.2022 | As at 31.03.2021  |
|---|------------------|---|
| ASSETS  |                  |   |
| 1. Financial Assets   |                  |   |
| a. Cash and Cash Equivalents  | 7.15             | 0.36  |
| b. Bank balances other than Cash and Cash Equivalents                         | 0.44             | 0.44  |
| c. Loans  | 300.00           | 225.00  |
| d. Other Financial Assets   | 25.11            | 0.54  |
| Total Financial Assets  | 332.70           | 226.34  |
| 2. Non-Financial Assets   |                  |   |
| a. Current Tax Assets (Net)   | - 1              | -   |
| b. Property, Plant and Equipment  | -                | -   |
| c. Other Non-Financial Assets   | -                | -   |
| Total Non-Financial Assets  | -                | -   |
| TOTAL ASSETS  | 332.70           | 226.34  |
| LIABILITIES AND EQUITY  |                  |   |
| 1. Financial Liabilities  |                  |   |
| a. Payables   |                  |   |
| (I) Trade Payables  | -                | -   |
| (i) Total outstanding dues of micro and small enterprises                     | 10.16            | -   |
| (ii) Total outstanding dues of creditors other than micro & small enterprises | 19.74            | 26.49   |
| (II) Other Payables   |                  |   |
| (i) Total outstanding dues of micro and small enterprises                     | - 1              | -   |
| (ii) Total outstanding dues of creditors other than micro & small enterprises | 1.09             | 16.56   |
| b. Debt Securities  | -                | -   |
| c. Borrowings (Other than Debt Securities)                                    | 38.50            | 8.98  |
| d. Other Financial Liabilities  | 40.13            | 37.28   |
| Total Financial Liabilities   | 109.62           | 89.3  |
| 2. Non-Financial Liabilities  |                  |   |
| a. Current Tax Liabilities (Net)  | 2.87             | 2.87  |
| b. Provisions   | 0.75             | -   |
| c. Other Non-Financial Liabilities  | 13.41            | 11.69   |
| Total Non-Financial Liabilities   | 17.03            | 14.56   |
| 3. Equity   |                  |   |
| a. Equity Share Capital   | 1,676.22         | 1,676.22  |
| b. Other Equity   | (1,470.12)       | (1,553.75)  |
| Total Equity  | 206.05           | 122.47  |
| TOTAL LIABILITIES AND EQUITY  | 332.70           | 226.34  |
|   |                  | rontier Capital Limited<br>Sd <i>i</i><br>nendranath Choudhar |

Directo DIN: 06641774



Corporation

STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH: 104, Ground Floor, Bharat House, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai-400 001. ■ Tel. No.: (022) 2261 5201, 2261 5202, 2261 5205 ■ E-mail: samvmumbai@unionbankofindia.bank

KUDANT-DAUGHUM SAR-NUHG-BUK SAR-UPHWIMUVABE TASSE SUNDEKERESEGUKH SAHUM TANDEKEGUNSI KUGHUM DERIMANGIATASSE AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8 OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULE, 2002 NOTICE of 30 days is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the constructive POSSESSION of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (Secured Creditor), will

be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on dated 08.07.2022 at 11.00 a. m. to. 01.00

p. m. below, for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned

Borrower(s) & Guarantor(s). The Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder:-

× DATE AND TIME OF E-AUCTION FOR ALL PROPERTIES: 08.07.2022 at 11.00 a.m. to 01.00 p.m. × Name of the Borrower, Co-Applicant & Guarantor : Amount due : < 91.60.29.295/- (Rs. Ninety One Crores Sixty Lacs 1. M/s. NANDAN BUILDCON PRIVATE LIMITED Twenty Nine Thousand Two Hundred Ninety Five Only) as on 2. Jyothi Shamkant Kotkar 3. Shamkant Keshav Kotkar 30.07.2018 as per Demand notices as on 03.07.2018 Further interest (Both are Personal Guarantor)

Property No. 1:- Commercial Land and building: All That piece and parcel of land bearing Survey No. 101/1 to 4/A/1/ + 101/1 to 4/A/2 + 101/1 to 4/A/3/ Total admeasuring 5010.54 Sq. Metre out of CTS No. 127P, Village: Erandwane, Tal. Haveli, Dist. Pune within the limits of pune Municipal Corporatio held in the name of M/s. Nandan buildcon Private Limited and bounded by - × Boundries: - \* East: Murtha River along with 100 feet Road ★West: Property of Mr. Bahirat; ★North: Gulmohar Co-op. Hsg. Society, Survey No. 101, Hissa No. 1 to 4/A/3/1; ★South: Uday Co-Op. Society ■ Reserve Price: ₹ 105.40 Crs. ■ Earnest Money to be Deposited: ₹ 10.55 Crs. ■ Date of Demand notice: 03.07.2018 ■ Date of possession notice : 28.09.2018 (UNDER SYMBOLIC POSSESSION)

For detailed terms & condition of the sale, please refer to the link provided i. e. www.unionbankofindia.co.in OR https://www.ibapi.in OR www.mstcecommerce.com For detailed terms & condition of the sale, please refer to the link provided i.e.

https://www.ibapi.in OR www.mstcecommerce.com OR www.unionbankofindia.co.in For Further Details Contact: NAVIN ANCHAN, Authorised Officer, Mob. No. 9820250145 (During office Hours)

Date: 01.06.2022 Place: Pune, Maharashtra

**Authorised Officer, Union Bank of India** 



Regd. Office: CICI Bank Limited, ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara, Gujarat. Pin - 390 007 Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Regional Office: ICICI Bank Limited, NBCC Place, Pragati Vihar, New Delhi - 110 003

PUBLIC NOTICE-AUCTION OF FINANCIAL ASSET In terms of the policy of ICICI Bank Limited ("ICICI Bank") on Sale of Financial Assets and in line with the regulatory guidelines.

ICICI Bankhereby invites EOlfrom interested ARCs/ Banks/ NBFCs/ FIs for purchase of a Non-Performing Asset ("Financial Asset") on the terms and conditions indicated herein under "SwissChallenge Method". It is hereby clarified that confirmation of the name of successful bidder will be subject to final approval by the competent authority of ICICI Bank: Term of sale

| D 005 0 III      | 1000/1-0-1   | Ent |
|------------------|--------------|-----|
| Rs 265.0 million | 100% in Cash | 5%  |

| Sr. No. | Activity   | Date & Time                                      |
|---------|--|--|
| 1       | Submission of Expression of Interest ("EOI")*  | June 06, 2022, latest by 5.00 PM                 |
| 2       | Execution of Non-Disclosure Agreement ("NDA")<br>(if not already executed with ICICI Bank) | June 08, 2022, latest by 5.00 PM                 |
| 3       | Release of Offer Document along with Preliminary<br>Information Memorandum ("PIM")         | June 08, 2022                                    |
| 4       | Access to data room for due diligence  | June 09, 2022 to June 23, 2022                   |
| 5       | Submission of Bid Form   | June 24, 2022 latest by 5.00 PM                  |
| 6       | Process of e-bidding   | June 27, 2022 from 11:00 AM to12:00 PM with auto |

\*EOI can be sent through email at karan kakkar@icicibank.com and/or anshu.j@icicibank.com and/or by post at ICICI Bank Limited. Regional Office, NBCC Place, Lodhi Road, Pragati Vihar, Bhishm Pitamah Marg, New Delhi - 110 003. This envelope should be addressed to Mr. Karan Kakkar contact No. +91 11-4221 8207: 7042792970.

ICICI Bank will not be responsible/liable in case of non-receipt of EOI by ICICI Bank for the reasons beyond the control of the Bank. Interested Parties are expected to take efforts to find out the status of communication sent by them to ICICI Bank to ensure their participation in the auction process.

TERMS & CONDITIONS OF AUCTION FOR THE FINANCIAL ASSET The auction for above account is under "Swiss Challenge Method", based on an existing offer in hand, who will have the right to

- match the highest bid. The minimum mark up on base bid is 5%. In case no bid is received which crosses the minimum mark up, base bid will be designated as the winning bid if it qualifies as per terms and conditions stipulated. The sale of aforesaid Financial Asset is on "as is where is, whatever there is and without recourse basis".
- The e-bidding process will be conducted through M/s e-Procurement Technologies Ltd (Auctiontiger) on the website of auction
- agency i.e. https://icicibank.auctiontiger.net on June 27, 2022 between 11:00 AM to 12:00 PM with auto extension of five minute still sale is completed. The e-bidding process shall be subject to terms & conditions contained in the offer document which will be made available to Parties post execution of NDA. All ARCs/ Banks/ NBFCs/ FIs (referred individually as "Party" and collectively as "Parties") are invited/ eligible for participating
- Interested Parties should submit their EOIs by hand delivery/email as per the details given in this notice along with relevant documents to establish their eligibility to the satisfaction of ICICI Bank.
- EOI should be on the letter head of the Party and must be signed by the authorised signatory of the Party, supported with evidence of authority of such authorized signatory (Board Resolution, /Power of Attorney/equivalent document). The EOI shall compulsorily state the following:
- That the Party intends to participate in the e-auction and that it would like to proceed with due-diligence in the data room (to be set up by ICICI Bank in its premises or organized through electronic mode at its discretion). That the Party is eligible (under applicable laws and regulations) and has the capacity to enter into and conclude the purchase
- of Financial Asset in accordance with applicable laws and regulations of India.
- That the Party is neither having conflict of interest with the Bank nor it is related, directly or indirectly, with ICICI Bank. Names of the Authorized Official(s) along with their contact details (mobile number, e-mail IDs, etc.)
- 7. ICICI Bank reserves the right to ask for information relating to the financial standing of the interested Parties or other documents in relation to such interested Parties (including KYC related documents) at its sole discretion. ICICI Bank further reserves the right to declare an interested Party as ineligible in case KYC or any other documents information are not furnished on demand, and decision of ICICI Bank in this regard shall be final and binding on all the Parties. Parties will be required to execute a Non-Disclosure Agreement ("NDA") as mentioned above. Immediately upon execution of
- the NDA, PIM/Offer Document along with other account related information shall be shared with the Parties. Such information will be furnished on the basis of the available data and shall not be deemed to be a representation of the quality of the Financial Asset. Further, ICICI Bank shall not be responsible for any error, misstatement or omission in the said particulars. After receipt of PIM/Offer Document and before starting the due diligence, Party(ies) have to give the declaration that they have no conflict of interest and not related directly or indirectly with the Borrowers whose Financial Assets are proposed to be sold by ICICI The interested Parties shall be required to submit an affidavit or any other documents as may be required by the Bank to ensure
- that there is no disqualification in terms of Section 29A of the Insolvency & Bankruptcy Code, 2016. Post due diligence, interested Parties should submit their Bid Form for participating in the auction process(in ICICI Bank
- format) by hand delivery/email as per the details given in this notice along with relevant documents to establish their eligibility to the satisfaction of ICICI Bank. Bid Form should be on the letter head of the Party and must be signed by the authorised signatory of the Party, supported with evidence of authority of such authorized signatory (Board Resolution, /Power of Attorney/equivalent document). Interested Parties are not permitted to make a bid below the Base Bidplus minimum mark up for the Financial Asset. Any bid
- submitted below the Base Bid plus minimum markup shall be deemed to be void. Detailed terms & conditions and the process for sale of the Financial Asset shall be mentioned in the Offer Document which will
- be made available to the interested Parties by the Bank after submission of EOI and execution of Non-Disclosure Agreement (if Once the bid has been accepted by ICICI Bank, entire payment along with execution of the assignment deed and other legal
- documentation will be required to be completed within seven working days from the date of acceptance of offer by the Bank. Any taxes / stamp duty etc. that may be applicable on the sale of the Financial Asset shall be payable by the purchaser.
- 15. After the sale, there would not be any liability devolving on the Bank and the Bank shall not have any involvement with
- reference to the asset sold and will not assume any legal, credit, operational or any other type of risk relating to the Financial Asset sold. Consequently, the Financial Asset shall not enjoy the support of credit enhancements / liquidity in any form or manner. In relation to reporting of any sort to any law enforcement agency, regulatory authority, Credit Information Companies etc. all the legal responsibilities costs etc. regarding reporting, monitoring, filing of complaints with law enforcement agencies and other such related matters shall stand transferred to the ARC/RC. Subject to applicable laws and regulations, ICICI Bank reserves the right to add, remove or modify the terms of sale of the
- Financial Asset at any stage without assigning any reason and without incurring any liability of whatsoever nature to any Party or Person and the decision of ICICI Bank in this regard shall be final and binding on all Parties. Further, subject to applicable laws and regulations, ICICI Bank reserves the right to reject and/or cancel and/or defer the sale of the Financial Asset at any stage, without assigning any reason and the decision of ICICI Bank in this regard shall be final and binding on all Parties. Particulars in respect of the aforesaid auction of the Financial Assetas specified in this notice, the Offer Document and PIM will
- be on the basis of information available with ICICI Bank and shall not be deemed to be any representation by ICICI Bank on the quality of the Financial Asset or suitability of the same for the Parties, Further, ICICI Bank shall not be responsible for any error, mis-statement or omission in the said particulars.
- Each Party expressly acknowledge and agree in connection with its participation in the proposed auction of the Financial Asset that such Party will be solely responsible for its own due diligence, independent appraisal and investigation of all risks arising under or in connection with the Financial Asset including but not limited to:
- the financial condition, status and nature of the Borrower;

Date: June 02, 2022

Place:New Delhi

- (b) the legality, validity, effectiveness, adequacy or enforce ability of any financing document and any other agreement, arrangement or document entered into, made or executed in anticipation of, under or in connection with the Financial Asset;
- (c) whether that Party has recourse, and the nature and extent of that recourse, against the Borrower or other obligors or any of their respective assets under or in connection with the Financial Asset, or any financing document, other agreement, arrangement or document entered into, made or executed in connection with the Financial Asset;
- the adequacy, accuracy and/or completeness of any information provided by ICICI Bank or by any other person under or in connection with the Financial Asset; and (e) that each Party is solely responsible for any such checks or due diligence it is required to carry out and that it may not rely on
- any statement in relation to such checks or due diligence made by ICICI Bank. For any further clarifications with regard to data room, terms and conditions of the auction or submission of EOI/ Bids. kindly contact

Mr. Karan Kakkar, ICICI Bank Limited, NBCC Place, Bhishma Pitamah Marg, New Delhi - 110 003, contact No..+91 11-4221 8207 7042792970 or write at karan kakkar@icicibank.com.

This notice and contents hereof are subject to any prevailing laws, rules and regulations of India.

For ICICI Bank Limited

**Authorized Signatory** 

financialexp.epa





Place :- Mumbai

Date :- 31.05.2022